

May 18, 2019

The Secretary, Bombay Stock Exchange Limited, 1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001

**Scrip Code: 507552** 

<u>Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Dear Sir/ Madam

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice published in the Newspapers viz. - "The Free Press Journal" (English) and "Navshakti" (Marathi) viz.-May 18, 2019, informing about the Board Meeting of the Company scheduled to be held on Thursday May 30, 2019, to, inter alia, consider and approve the audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2019.

You are requested to take note of the same.

Thank you.

Yours faithfully

For FOODS AND INNS LIMITED

RANDEEP KAUR
Company Secretary &

Compliance officer

Encl: As Above

Foods & Inns Ltd.



Trejhara Solutions Limited

CIN: U72900MH2017PLC292340 Regd. Office: Unit No. 601, Sigma IT Park, Plot No. R-203, R-204 T.T.C. Industrial Estate, Rabale, Navi Mumbai - 400701 Phone: +91-22-4040 8080 Fax: +91 22-4040 8081

Email: investor@trejhara.com Website: www.trejhara.com

NOTICE Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 28" May 2019 to consider and approve Audited (Standalone & Consolidated) Financial Results for the quarter and year ended on 31st March, 2019 and to recommend dividend, if any, subject to approval of Members.

The said information would be available at website at www.trejhara.com and would also be available at website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For Trejhara Solutions Limited

Weight

(in Grams)

222

133

69

104

81

49

39

8

DCB BANK

Auction Date,

**Contact Person** 

27th & 28th

Mr. Rameshwar

1800 209 5363

1800 123 5363

Authorised Officer

DCB Bank Limited

May 2019

Biradar, 7304517501 /

Sd/-Nilesh Kharche Place : Navi Mumbai Date : 17" May 2019 Company Secretary

Notice is hereby given to the general public that DCB Bank Limited (hereinafter referred to as the "Bank"), a Company incorporated under the Companies Act, 1956, having its Registered Office at 601 & 602, Peninsula Business Park, 6th Floor, Tower A, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, to notify the public auction cum sale of the pledged gold ornaments on "as is where is basis", "as is what is basis", "whatever there is basis" and "no recourse basis" as per the brief particulars given hereunder. All these gold ornaments had been offered and pledged with the Bank in respect to the Loan Account of the below mentioned Borrowers of the Bank. The below mentioned gold ornaments are to be sold for recovery of the outstanding dues against the Loan Accounts as mentioned herein below:-

**Customer Name** 

Address: DCB Bank Limited, Plot No. 2, Survey No. 14/A Nanded Bidar Road, Opp. Kale Petrol Pump Madlapur, Taluka Udgir, District Latur, Opp Kale Petrol Pump,

WHEREAS the Authorized Officer of the Bank has decided to dispose off the aforesaid gold

ornaments, this notice of auction cum sale published today to put across the concerned Borrowers / Pledgers in particular and the public in general that the gold ornaments detailed above will be sold in public at the afore stated dates and places. The Interested bidders may

contact the Authorized Officer of the Bank on or before the auction date for any further

The concerned Borrowers / Pledgers are given last opportunity to settle the aforesaid Loan Accounts in full, with all interest and charges accrued therein, till one working day prior to the

date of auction, failing which these gold ornaments will be sold as per above-mentioned

The particulars in respect of the gold ornaments specified hereinabove have been published

to the best of the information and knowledge of the Authorized Officer of the Bank, who sha

however not be responsible for any error, misstatement, omission, discrepancy or shortfall

17542100002356 Afroz Faiz Mohammed Patha

17557100003001 Ravi Lakshman Suryawanshi

17542100005067 Sangmeshwar Sunil Bhatade

17542100004008 Sangmeshwar Sunil Bhatade

6 | 17542100001663 | Sangmeshwar Sunil Bhatade

8 17542100002622 Sangmeshwar Sunil Bhatade

9 | 17542100004107 | Sangmeshwar Sunil Bhatade

10 | 17542100006804 | Sangmeshwar Sunil Bhatade

17542100000897 Nitin Satyvan Mahajan

17542100002455 Nitin Satyvan Mahajan

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM

SALE OF GOLD ORNAMENTS

Loan Number

Maharashtra - 413517

in the said particulars.

Date: 17.05.2019

Place : Madlapur

information

LIBORD FINANCE LIMITED CIN: L65990MH1994PLC077482 Regd. Office: 104, M.K.Bhavan, 300, Shahi

Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001 Phone: 022- 22658108 / 09 / 10 Fax: 022 -22662520 E-mail: investorrelations@libord.com

Website: www.libord.com

NOTICE NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019 at B-524-526, Chintamani Plaza, Andheri Kurla Road Andheri (East), Mumbai 400099 interalia to consider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended

31<sup>st</sup> March, 2019. This information is also available on the website of the Company at www.libord.com and on the website of Stock Exchange at www.bseindia.com.

For Libord Finance Ltd. Place : Mumbai Dr.(Mrs.) Vandna Dangi Date: May 17, 2019 Managing Director PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Haresh Nariandas Lalwani, (the "Owner") is the owner of the under mentioned office premises. The Owner has agreed to sell and transfer the under-mentioned office premises to

Any and all persons having any claim/objection in respect of the under mentioned office premises or any part thereof including claim/objection as and by way of sale, exchange, mortgage, gift, lien, trust, lease, possession, inheritance, easement, license or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing along with supporting document to the undersigned at the address mentioned below within 15 days from the publication hereof, otherwise the same, if any, will be considered as waived and the transaction between the Owner and my client will be completed.

THE DESCRIPTION OF THE OFFICE PREMISES Office Premises bearing No.B/12, admeasuring 1225 square feet (built-up area) on the 8th floor of the B Wing of the building known as Trade World including 1 (One) open car parking in the said building. The said building known as "Trade

World' is situated at Kamala Mill Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel,

Dated this 18th day of May, 2019.

Place: Mumbai Date: 18.05.2019

Mansi Mehta Advocate, High Court, 11/13, 1st Floor, Sanjivani Building, K.M.Zaveri Road,

Kumbhar Tukda, Bhuleshwar

Mumbai - 400 004.

Regd. Office: Block D, Shivsagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 018. E-mail: cil@caprihansindia.com • Website: www.caprihansindia.com

e.		Quarte	r ended	Year ended		
Sr. No	Particulars	March 31, 2019 Rs. in lakhs	March 31, 2018 Rs. in lakhs	March 31, 2019 Rs. in lakhs	March 31, 2018 Rs. in lakhs	
1	Total income from operations	7272.66	6347.44	27245.70	25799.23	
2	Net Profit for the period (before tax and exceptional items)	197.75	191.29	461.44	584.38	
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	197.75	191.29	461.44	584.38	
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	138.57	150.00	366.17	414.05	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	130.10	149.91	365.63	424.61	
6	Equity Share Capital Reserve (excluding revaluation reserve) as	1313.40	1313.40	1313.40	1313.40	
8	shown in the Audited Balance Sheet Earning per share (of Rs 10 each) (after exceptional items)	*	6.5	11752.49	11624.36	
	Basic and Diluted (Amount in Rs.)	1.06	1.14	2.79	3.15	

 The above is an extract of the detailed format of results for quarterly/ year ended March 31, 2019 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly/yearly financial results are available on the Company's website (www.caprihansindia.com) and BSE website (www.bseindia.com)

(2) Post applicability of GST with effect from July 01, 2017, sales are required to be disclosed net of GST. Accordingly, revenue from operations for the year ended ended March 31, 2019 are not comparable with the previous periods presented in the results.

 The Board of Directors has recommended payment of dividend @7.50 % on the equity share capital for the year ended March 31,2019.

Place : Pune Dated: May 16, 2019 For CAPRIHANS INDIA LIMITED ROBIN BANERJEE MANAGING DIRECTOR

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that I, Narinder Singh Sethi S/O Balwant Singh Sethi have lost my property papers, bearing registration number 1809/2/64 o 1960. NCR has been lodged on 09/05/2019 in Santacruz Police Station. If anyone finds it please contact on the number mentioned below within 15 days from the date of the issue of this Ad.

> Narinder Singh Sethi 9820605746

#### Jaybharat Textiles And Real Estate Limited CIN: L99999GJ1985PLC011553

Regd. Office: Village Salvav, N. H. No. - 8, Taluka Pardi, Near Vapi, Valsad, Gujarat - 396 191; Email id : jaybharatcs@gmail.com; Tel No.: 022 24955321

### NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and pursuant to Regulation 33 of the Listing Regulations a meeting of the Board of Directors of Jaybharat Textiles and Real Estate Limited is scheduled to be held on Thursday, 23rd May, 2019 at 2.30 P.M. at Raghuvanshi Mills Compound, 11/12, Senapati Bapat Marg, Lower Parel (W). Mumbai - 400 013 interalia, to consider and approve, the Standalone and Consolidated Audited Financial Statements and the Financial Results for the Quarter and Financial Year ended March 31, 2019 and any other business with the permission of the chair.

For Jaybharat Textiles and Real Estate Ltd.

Place: Mumbai Rajivkumar Gupta Date: 16th May, 2019 Managing Director

### LEENA CONSULTANCY LIMITED

CIN No: L74140MH1983PLC031034

Rahejas, Corner of Main Avenue & V. P. Road, Santacruz (West ), Mumbai - 400 054. Phone: 6695 1111 Fax: 6694 2922 Email: leenaconsultancy@yahoo.co.in Website: www.leenaconsultancy.in

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND YEAR ENDED 31" MARCH, 2019

(₹ in Lakhs)									
Particulars	Quarter ended (31/03/2019)	Quarter ended (31/12/2018)	Corresponding 3 months ended in the previous year (31/03/2018)	Year to Date figures for the current period ended (31/03/2019)	Year to Date figures for the previous period ended (31/03/2018)				
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)				
Total Income from operations (Net)	0.49	0.50	0.53	2.03	2.30				
Net profit / (Loss) from exceptional items after tax	(1.82)	(0.08)	(0.44)	(5.01)	(2.90)				
Net profit / (Loss) for the period after tax									
after Extraordinary items)	(1.82)	(0.08)	(0.44)	(5.01)	(2.90)				
Other Comprehensive income	0.03	0.01	0.05	(0.06)	0.05				
Total Comprehensive income for the period	(1.79)	(0.07)	(0.39)	(5.07)	(2.85)				
Equity share capital	24.00	24.00	24.00	24.00	24.00				
Reserves (excluding Revaluation Reserves		3963 (2000)	0.00000000		0.0000000				
as shown in the balance sheet of previous year)	Nil	Nil	Nil	0.83	5.90				
Earnings per share (before extraordinary items)									
of Rs.10/- each)									
Basic:	(0.76)	(0.03)	(0.18)	(2.09)	(1.21)				
Diluted:	(0.76)	(0.03)	(0.18)	(2.09)	(1.21)				
Earnings per share (after extraordinary items)			4,00,00 40,000						
of Rs. 10/- each)		F29 1 mm2			500 000				
Basic:	(0.76)	(0.03)	(0.18)	(2.09)	(1.21)				
Diluted:	(0.76)	(0.03)	(0.18)	(2.09)	(1.21)				

Mumbai

Dated: 17th May, 2019

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 17th May, 2019.
- 2. The Company has single business segment, therefore, in the context of Ind AS- 108, disclosure of segment Information is not applicable.
- 3. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company Website: www.leenaconsultancy.in.

For LEENA CONSULTANCY LIMITED

DIRECTOR DIN: 00007304

SANJAY JOHAR

#### TOODS AND INNS LIMITED Corporate Office: Dulwich Mansion.

3rd Floor, 224, Tardeo Road, Mumbai - 400 007 Tel No.: 23533103/04/05; Fax No.: 23533106/07 Email: writetous@foodsandinns.com Registered Office: Udyog Bhavan, 2nd Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400038 Website: www.foodsandinns.com CIN: L55200MH1967PLC013837

## NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; the meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Thursday, May 30, 2019, inter alia to consider:

- Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and year ended 31st March, 2019.
- Recommend Final Dividend, if any, for the financial year ended 31st March, 2019

The intimation is also available on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed at www.bseindia.com

> By Order of the Board of Directors For FOODS AND INNS LIMITED

MILAN DALAL Mumbai DIRECTOR DIN: 00062453 May 17, 2019

# MADHUSUDAN SECURITIES LIMITED

CIN: L18109MH1983PLC029929 REGD. Office: 37 National Storage Building, Plot No. 424-B, Nr Johnson & Johnson Building, S.B. Road, Mahim(w), Mumbai 400 016.

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2019

		D 000	Quarter Ende	d		Year Ended
	Particulars	31-03-2019 Audited	31-12-2018 Unaudited	31-03-2018 Audited	31-03-2019 Audited	31-03-2018 Audited
1	Total Income From Operations (Net)	249	3,000	-	5,059	1,37,865
2	Net Profit / (Loss) For the period before tax	(2,91,119)	(1,95,787)	(8,04,356)	(10,87,737)	(15,22,282)
3	Net Profit / (Loss) For the period after tax	(2,91,119)	(1,95,787)	(8,04,356)	(10,87,737)	(15,22,282)
4	Total Comprehensive Income for the period	27,322	8,364	34,573	40,472	88,729
5	Equity Share Capital *	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400
6	Reserves (Excluding Revaluation Reserve As					
	Shown In The Balance Sheet Of Previous Year)				8,53,67,831	8,64,14,990
7	Earings Per Share for continuing and discontinued	0 0				
	operations (Face Value of Rs.10/- Each)	6 00				5
	Basic:	(0.10)	(0.07)	(0.30)	(0.41)	(0.56)
	Dilted:	(0.10)	(0.07)	(0.30)	(0.41)	(0.56)

Notes: The above unaudited financial Results for the quarter ended 31st March, 2019 were reviewed by the Audit Committee and

approved by the Board of Directors at their Meeting held on 17th May, 2019. The income of Company comprises of trading in securities and accordingly there are no reportable segments.

The 61,42,847 equity Shares of Rs. 10/- each issued as part consideration other than cash to Primus Retail Pvt Ltd. for Business Transfer Agreement (BTA) dated 04/02/2011, had been restrained for transfer of its Brand & Business by the Hon'ble High Court. Hence, due to non perofrmance by Primus Retail PVt Ltd. of their obligation, BTA Agreement stands cancelled and the shares issued are foreited by the Company which shall be reissued after statutory approvals from respective authorities &

Compliance in due course. Figures of the previous year / periods have been re-arranged / regrouped, whenever considered necessary.

For & on behalf of the Board

Place: Mumbai Date: 17.05.2019 Chairman / Director



### **KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED** Regd. Office: Oriental House, 7, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020.

Email: headoffice@kesarinfra.com, Website: www.kesarinfra.com CIN: L45203MH2008PLC178061

Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2019 (₹ in Lacs)

			Standalon	е	Conso	lidated
SI. No.	Particulars	Quarter ended 31/03/2019	Year ended 31/03/2019	Quarter ended 31/03/2018	Year ended 31/03/2019	Year ended 31/03/2018
1	Total Income from Operations (net)	1,209.02	4,049.04	1,133.94	4,226.14	4,485.10
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	638.14	1,906.22	668.48	(1,145.88)	(670.31)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	638.14	1,906.22	668.48	(1,145.88)	(670.31)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	711.51	1,847.08	687.27	(1,293.83)	(781.17)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	721.24	1,847.38	711.99	(1,292.55)	(767.62)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 5/- Per Share)	546.32	546.32	546.32	546.32	546.32
7	Other Equity Earning Per Share (of ₹ 5/- each) (Not Annualised) : (in ₹)		12,921.78		3,709.44	5,133.70
150	Basic & Diluted	6.51	16.90	6.29	(11.84)	(7.16)

Notes:

www.kesarinfra.com.

1. The above results were reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at their meeting held on

2. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and year ended 31st March, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website

> For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD. Sd/-

Place: - Mumbai Date: - May 16, 2019

DIN: 00294835

H. R. Kilachand

**Executive Chairman** 





Regd. Office: "Patel House", 5th Floor, Plot No. 48, Gazdarbandh, North Avenue Road, Santacruz (West), Mumbai - 400 054, Tel No.: 022-26050021, 26052915 Fax No.: 022-26052554 Website: www.patel-india.com

CIN: L71110MH1962PLC012396

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2019 (Rs.in Lacs)							
Particulars	Quarter ended (31/03/2019) Audited	Quarter ended (31/03/2018) Audited	Year ended (31/03/2019) Audited	Year ended (31/03/2018) Audited			
Total income from operations (net)	10040.92	11351.87	44774.83	42367.85			
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	40.36	418.89	739.81	1071.43			
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	40.36	418.89	739.81	1071.43			
Net Profit / (Loss) for the period after tax (after tax, Exceptional and/or Extraordinary items)	22.60	303.66	632.54	822.54			
Total Comprehensive income for the period / year [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(35.81)	328.36	292.07	781.94			
Equity Share Capital (Face value Rs. 10/-)	1653.59	1653.59	1653.59	1653.59			
Other Equity (excluding Revaluation Reserve)	-		11154.12	11090.17			
Earnings Per Share							
Face Value of Rs. 10/- each for Continuing and Discontinued operations							
Basic	0.14	1.86	3.83	5.03			
Diluted	0.14	1.86	3.83	5.03			

- 1. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and the year ended 31st March, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.patel-india.com
- 2. The financial results of the Company for the year ended 31st March, 2019 have been audited by the statutory auditors of the Company. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 16th May, 2019. 3. The Board of Directors have recommended a Dividend of Re. 0.50/- per share i.e. 5 % on Equity Share Capital of the Company
- for the year ended 31st March, 2019. By Order of the Board

For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

(AREEF A. PATEL)

# **ACROW INDIA LTD.**

Registered Office: P.O. RAVALGAON 423108 TALUKA MALEGAON, DIST: NASIK, MAHARASHTRA

Statement of Audited Results for the Quarter and 12 months ended 31st March 2019

(Rupees in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter Ending 31.03. 2019	Year to date Figures Current Year 31.03. 2019	Year to date Figures Previous Year 31.03. 2018	Corresponding 3 months ended in the previous year 31.03. 2018
1)	Total Income from operations (net)	19.90	112.52	151.43	40.72
2)	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	12.59	20.50	0.20	-1.61
3)	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	12.59	20.50	0.20	-1.61
4)	Equity Share Capital	64.00	64.00	64.00	64.00
5)	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance				
83	Sheet of previous year)*		2,117.54	2,097.05	
6)	Earnings Per Share (before exceptional & extraordinary items)				
	(of Rs.10/- each)				
	Basic	1.97	3.20	0.03	-0.25
	Diluted	1.97	3.20	0.03	-0.25
7)	Earnings Per Share (after exceptional & extraordinary items)				
	(of Rs. 10/- each)				
	Basic	1.97	3.20	0.03	-0.25
	Diluted	1.97	3.20	0.03	-0.25

- The company is in the business of manufacture and sale of engineering goods without any territorial differentiation and as such, there is only one reportable business / geographical segment, as required by IndAS 108 on "Operating Segments". However, it has temporarily stopped manufacturing operations to revisit the
- 2. The above audited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at it's meeting held on 17th May 2019
- 3. During the quarter ended 31st Dec 2018, the "Other expenditure is (-) because of the excess provision in demunative value of investments made in earlier period is
- During the quarter ended 31-March-2019, no investor complaints were received and no complaint was pending at the beginning and at the end of the period.
- This statement is as per Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- 5. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website of BSE
- (http://bseindia.com) Figures for the earlier period / year have been regrouped and restated wherever necessary.

For ACROW INDIA LTD. H.B. DOSHI CHAIRMAN

Place: MUMBAI Date: 17th May 2019

PLACE: MUMBAI DATE: 16.05.2019 EXECUTIVE VICE-CHAIRMAN

### PUBLIC NOTICE

Shrimati Talat Khan a member of the Red Rose Co-operative Housing Society Ltd. having address at Red Rose CHS Ltd. Ravi/Raj Oberoi Complex, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053 and holding Flat No. A-103 in the building of the society died on 01-11-1999 without making any nomination/will.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the

The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/with the secretary of the society between 11.00 am to 1.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of it period.

For and on behalf of Red Rose CHS Ltd. Place: Mumbai Hon Secretary Dt: 18-05-2019

सीआईएन :— U५१९००MH२०१४PTC२५७४८३

डोलवी मिनिरल्स अँड मेटल्स प्राईवेट लिमिटेड ,

कंपनी कायदा २०१३ च्या अंतर्गत अंतर्भूत असलेली

सार्वजनिक कंपनी ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय

जेएसडबल्यू सेन्टर वांद्रे कुर्ला संकुल , वांद्रे (पूर्व) ,

मुंबई – ४०० ०५१ , महाराष्ट्र , भारत

शुल्कावर उपलब्ध करून देण्यात येईल

दिनांकीत १६ मे २०१९

ज्याअर्थी

डोलवी मिनिरल्स अँड मेटल्स प्राईवेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : : - जे.एस.डब्ल्यु. सेंटर, बांद्रा—कुर्ल संकुल, वांद्रे (पू.),

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायधिकरण , मुंबई येथील न्यायपीठासमोर

कंपनी योजना दावा क्र. १००४/२०१९

कंपनी योजना अर्ज क्र. १६१५/२०१८

'हस्तांतरुणकर्ता कंपनी ४') आणि त्यांचे संबंधित भागधारक

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३० ते २३२ च्या अंतर्गत याचिका जेएसडबल्यू स्टील लिमीटेड

('जेएसडबल्यू स्टील' किव्हा 'हस्तांतरिती कंपनी' ) बरोबर डोलवी मिनिरल्स अँड मेटल्स प्राईवेट

लिमिटेड ('डिएमएमपीएल' किव्हा 'हस्तांतरुणकर्ता कंपनी १') आणि डोलवी कोक प्रोजेक्ट्स लिमिटेड

('डिसीपीएल' किव्हा 'हस्तांतरुणकर्ता कंपनी २') आणि जेएसडबल्यू स्टील प्रोसेसिंग सेन्टर्स लिमिटेड

('जेएसपीसीएल' किव्हा 'हस्तांतरुणकर्ता कंपनी ३') आणि जेएसडबल्यू स्टील (सलव) लिमिटेड

आणि त्यांचे संबंधित भागधारक (योजना) ह्यांच्या एकत्रीकरणाच्या योजनेस मान्यता मिळवण्यासाठी

ह्यांच्यासह **डोलवी मिनिरल्स अँड मेटल्स प्राईवेट लिमिटेड** / अर्जदार कंपनी द्वारे ९ एप्रिल २०१९

संयुक्तपणे सादर करण्यात आली आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण

कोणीही व्यक्ती ज्यास नमृद याचिकेच्या बाजूने किंव्हा विरुद्ध आल्यास त्यासंबंधी अर्जदार कंपनीच्या

वकील ह्यांना त्यांच्या माहितीसाठी सूचना त्यांच्या किंव्हा त्यांच्या वकिलाच्या स्वाक्षरीने असलेली आणि त्यांचे नाव आणि पत्ता असलेले , आमच्या विकलांकडे याचिकेच्या सुनावणीसाठी निश्चित

करण्यात आलेल्या दिनांकाच्या दोन दिवस आगोदर पर्यंत पाठवते . जर त्यांना याचिकेला विरोध

करायचा असल्यास त्यासाठी अशा सूचनेच्या सोबत विरोधाची कारणे किंव्हा त्यांच्या शपथपत्राची प्रत

निम्नरवाक्षरीकर ह्याच्या द्वारे याचिकेची प्रत जर कोणत्याही व्यक्तीस पाहिजे असल्यास निर्धारित

(एनसीएलटी) च्या मुंबई न्यायपीठाच्या समोर ६ जून २०१९ रोजी सुनावणी करण्यात येणार आहे .

('जेएसडबल्य सलव' किव्हा 'हस्तांतरुणकर्ता कंपनी ४') एकत्रितपणे अर्जदार कंपनीच्या असा संदर्भ

कंपनी कायदा २०१३ च्या संदर्भात आणि कंपनी (करार, व्यवस्था आणि

अंमलबजावणी) नियम २०१६ सह कंपनी कायदा २०१३ च्या लागू असणाऱ्या अन्य

तरतुदींच्या अनुसार वाचल्या जाणाऱ्या कलम २३०-२३२ च्या अंतर्गत याचिकेच्या

जेएसडबल्यू स्टील लिमिटेड ('जेएसडबल्यू स्टील' किव्हा 'हस्तांतरिती कंपनी' ) सह

समामेलन योजनेच्या प्रकरणांत डोलवी मिनिरल्स अँड मेटल्स प्राईवेट लिमिटेड

('डिएमएमपीएल' किव्हा 'हस्तांतरुणकर्ता कंपनी १') आणि डोलवी कोक प्रोजेक्ट्स

लिमिटेड ('डिसीपीएल' किव्हा 'हस्तांतरुणकर्ता कंपनी २') आणि जेएसडबल्यू स्टील

प्रोसेसिंग सेन्टर्स लिमिटेड ('जेएसपीसीएल' किव्हा 'हस्तांतरुणकर्ता कंपनी ३')

आणि जेएसडबल्यू स्टील (सलव) लिमिटेड ('जेएसडबल्यू सलव' किव्हा

..हस्तांतरुणकर्ता कंपनी-१/अर्जदार कंपनी

मुंबई—४०००५१

TOODS AND INNS LIMITED

Corporate Office: Dulwich Mansion, 3st Floor, 224, Tardeo Road, Mumbai - 400 00 Tel No.: 23533103/04/05; Fax No.: 23533106/0 Email: writetous@foodsandinns.com Registered Office: Udyog Bhavan, 2<sup>rd</sup> Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400038 Website: www.foodsandinns.com

#### CIN: L55200MH1967PLC013837 NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; the meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Thursday, May 30, 2019, inter alia to consider:

- Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and year ended 31st March, 2019. Recommend Final Dividend,
- any, for the financial year ended 31st March, 2019 The intimation is also available on the

website of the Stock Exchange where the shares of the Company are listed at www.bseindia.com

By Order of the Board of Directors For FOODS AND INNS LIMITED MILAN DALAL

दुरध्वनी क्र. : ०२२ ४२८६ १०००

DIRECTOR Mumbai May 17, 2019 DIN: 00062453

श्री. तुषार एम. पाटील

वकील

जाहीर नोटीस

सर्व लोकांस ह्या नोटिसीने कळविण्यात येते की,

गाव मौजे जुचंद्र, ता. वसई, जि. पालघर येथील

सर्व्हे नं. ३७२, हिस्सा नं. ५ अ, क्षेत्र (हे. आर.

०-११-२, पो. ख. ०-०५-०, ही जमीन

मिळकत श्री. रामचंद्र पांड्रंग पाटील यांचे

मालकीची व कब्जेवहिवाटीची असून सदर

मिळकत त्यांनी आमचे अशील १. श्री.

अमृतलाल शोभनाथ यादव (मो. न.

९८२१६८७९४६) व २. राघोरामजीतनारायण

पांडे यांना विक्री करण्याचे ठरविले आहे. तरी

सदर मिळकतींवर कृणाही इसमाचा अथवा

🛮 संस्थेचा वारसाहक्क, अधिकार, हितसंबंध,

दावा, गहाण, दान, तारण, बोजा, विक्री,

वहिवाट, ताबा, बक्षीस, पोटगी, टाच वा अन्य

हक्क हितसंबंध असेल तर त्यांनी सदर नोटीस

प्रसिद्ध झालेनंतर २१ दिवसांचे आत

निम्नस्वाक्षरीकारांच्या खालील पत्त्यावर लेखी

कागदपत्रांच्या पुराव्यासह कळवावे. लेखी

कागदोपत्री पुरव्याविना आलेल्या हरकतींची

दखल घेतली जाणार नाही व कुणाचाही तसा

हक्क हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून

दिला आहे असे समजून विक्रीचा व्यवहार पूर्ण

केला जाईल, ह्याची कृपया संबंधितांनी नोंद

जि. प. मराठी शाळेसमोर, चंद्रपाडा, पो. जुचंद्र,

नायगाव (पूर्व), ता. वसई, जि. पालघर.

सौ. लता श्रीजित या सेनापती बापट मार्ग. अपर वरळी, मुंबई- १३ येथे स्थित गाव लोअर परेलचा सी.टी.एस. क्र. ४४३, ४४४, ४४५ भाग आणि ४४६ धारक जिमनीच्या भाग आणि विभागावर स्थित २ कार पार्किंगसह २३ वा मजला, वेस्ट विंग-२, वर्ल्ड वन बिल्डिंग, डी-गॅलेरिया, लोढा पॅलेस येथील मोजमापित १९४६ चौरस फूट चटई क्षेत्राचा फ्लॅट क्र. २३०२ खरेदी करण्यासाठी मे. बीकालेन फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह वाटाघाटी

मुळत: मे. बॉम्बे निटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिनांक ३१/१२/२०११ रोजीच्या नोंदणीकृत विक्री करारानुसार मालक मे. श्रीनिवास कॉटन मिल्स लिमिटेड यांचेकडून सदर फ्लॅट खरेदी केला होता. एकत्रिकरण योजनेनुसार मे. बॉम्बे निटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण-मुंबई खंडपीठाच्या दिनांक ३/०९/२०१८ रोजीच्या कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०-२३२ अन्वये आदेशानुसार मे. बीकालेन फॅब्रिक्स प्रायव्हेट

क्रोणीही व्यक्ती/क्तीं ज्यांचा वारसाहक्क,

विवेक डी. खानी (वकील)

जाहीर सूचना जाहीर सूचना माझे अशील श्री. रतिलाल करसनभाई गामी

मुंबई

१८ मे, २०१९

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझ्या अशील करीत आहेत.

लिमिटेडसह एकत्रित झाली.

गहाण, कब्जा, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, देखभाल, सविधाधिकार. हस्तांतर. कोणत्याही वादामधील परवाना किंवा अन्यथा मार्गाने सदर फ्लॅट किंवा त्याच्या भागाच्या संदर्भात किंवा विरोधात कोणताही दावा किंवा कोणत्याही प्रकारचा कोणताही अन्य हक्क किंवा हितसंबंध असल्यास सदर दाव्याच्या प्राव्यासह सदर तारखेपासून १४ दिवसात कार्यालय क्र. ३, १ ला मजला, सुप्रिया हाईटस्, पी. के. रोड, मुलुंड (प.), मुंबई-८० येथे निम्नस्वाक्षरीकारांना लेखी स्वरुपात कळविणे याद्वारे आवश्यक आहे. दावा न केला गेल्यास सदर फ्लॅटमधील असा कोणत्याही हेतुप्रस्सर दावा किंवा हितसंबंध जो सर्व हेतू आणि उद्देशांकरिता त्यागित केल्याचे मानून त्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार करण्यात येईल आणि इच्छक खरेदीदारांवर

ठिकाण : मुंबई दिनांक: १८.०५.२०१९

मागणी सूचनेची

तारीख/मागणी

सूचनेतील रक्कम

डिसें. ०६. २०१८

४४,०३,१३७.००/-

शाखेचे

प्राधिकृत अधिकारी

तारण धनको

बंधनकारक राहणार नाही.

अर्जदार कंपनी साठी वकील १६०२ नवं परमाणू अमर सिनेमाच्या मागे , चेंबूर मुंबई - ४०० ०७१

सांकेतिक कब्जा सूचना

FICICI Bank

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोद, वडोदरा-३९०००७, गुजरात

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०००५१.

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, कार्यालय क्र.२०१-बी, २ रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र.- बी३, वायफाय

आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

आयसीआयसीआय बँक लिमिटेड (''तारण धनको'', या शब्दात त्यांचे उत्तराधिकारी व अभिहस्तांकित समाविष्ट) आणि खालील नमूद कर्जदार

(''कर्जदार'' या शब्दात त्याचे/तिचे/त्यांचे संबंधित उत्तराधिकारी, अभिहस्तांकित व वारस समाविष्ट) यांच्यातील कर्ज करारानुसार गृह कर्ज सुविधा

मंजूर केली होती. निम्नस्वाक्षरीकारांनी तारण धनकोंचे प्राधिकृत अधिकारी (''प्राधिकृत अधिकारी'') म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन

ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''अधिनियम'') अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (''रुल्स'') च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये

मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/सहकर्जदार ह्यांना सदर सूचनेत अधिक विशेषत: नमूद आणि कर्ज करारानुसार देय रकमांची परतफेड

सदर सूचनेतील दावा केलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/सहकर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला

सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता

मिळकतीचे वर्णन/

सांकेतिक कब्जाची तारीख

जी.पी.एम. क्र. ७०७, ए. क्र. ११७, ता. कराड, जि. सातारा,

विशेषत: वरील नमुद कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की त्यांनी तारण मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये

आणि तारण मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा मागणी सूचनेत नमूद केलेल्या रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज आणि खर्चाकरिता तारण धनकोंच्या

सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला. मिळकतींचा कब्जा घेतल्याच्या तारखेसह तपशील खाली दिले आहेत :-

१. रजनीश जे. आवळे/ संग्राम नीळकंठ बंद्रप्रभा बंगला, स. क्र. ३८बी, गॅस गोडाऊन जवळ, गाव बनवाडी,

महाराष्ट्र- ४१५११०/ मे १४, २०१९

हेमंत सेठी व सह

सही / –

सही/

प्रिया नायर

कंपनी सचिव

🔟 ठाकेर ॲन्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन: एल२१०९८एमएच१८७८पीएलसी००००३३

नोंद. कार्यालय: भोगिलाल हरगोविंदास इमारत,

१८/२०, मेज्जानाईन मजला, के. दुभाष मार्ग,

मुंबई-४०० ००१, दुः +९१-२२-३०२१३३३३,

फॅक्स: +९१-२२-२२६५८३१६

ईमेलः thacker@thacker.co.in

वेबसाईटः www.thacker.co.in

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन

४७ सहवाचता रेग्युलेशन २९ ला अनुसरून याद्वारे

सूचना देण्यात येते की, ठाकेर ॲन्ड कंपनी च्या

संचालक मंडळाची सभा, ३१ मार्च, २०१९ रोजी

संपलेले वर्ष आणि तिमाही करिता कंपनीचे अलिप्त

आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर

बाबींसह विचारात आणि मंजुर करण्यासाठी मंगळवार,

ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच

www.thacker.co.in आणि स्टॉक एक्सचेंजचे

संकेतस्थळ जिथे कंपनी शेअर्सची सुचीबध्द यादी

म्हणजेच बीएसई लिमिटेड-www.bseindia.com

सेबी (प्रोहिबीशन ऑफ इन्सायडर ट्रेडिंग)

रेग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुदीनुसारासह

अनुपालनामध्ये कंपनीच्या शेअर्समधील

व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो १ एप्रिल, २०१९ ते ३०

मे, २०१९ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहिल.

ठाकेर ॲन्ड कं. लि., करिता

वर देखिल उपलब्ध आहे.

२८ मे, २०१९ रोजी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

याद्वारे नोटीस देण्यात येते की, गांव राहतात फ्लॅट क्र. ४०३/जी-विंग, शिव शक्ती मौजे टेंभोडे, तालुका व जिल्हा : पालघर 🛘 इ.एफ.जी.एच. विंग सीएचएस लि., एस. व्ही. येथील सर्व्हे नं. १३१/६/अ, १२८/१ रोड, दहिसर (पूर्व), मुंबई ४०००६८ यांच्या अशी जमीन मिळकत श्री. जितेंद्र सुरेश वतीने याद्वारे सूचना देण्यात येते की, फ्लॅट क्र.-४०३/जी-विंग, शिव शक्ती इ.एफ.जी.एच. पाटील व इतर यांच्या मालकीची असून विंग सीएचएस लि., एस. व्ही. रोड, दहिसर सदर मिळकतीपैकी बिल्डिंग टाईप डी, (पूर्व), मुंबई ४०००६८, सी. टी. एस क्र. चिंतामणी बिल्डिंग, क्षेत्र १०५१.७७ १६६४/बी गाव दहिसर, तालुका बोरिवली येथे चौ.मी. एवढा एफ. एस. आय त्यांनी स्थित, च्या संदर्भामधील दुसरा भाग श्री. माझे अशील मे. साईराज कन्स्ट्रक्शन जीवाराम केसाजी चौधरी आणि पहिला तर्फे भागीदार आशिष सिंह यांना भागाचा मे. एम. जे. बिल्डर्स प्रा. लि. यांच्यात डेव्हलप करण्याकरिता देण्याचे मान्य व निष्पादित दिनांक २९/०५/१९८५ रोजीचा मूळ करारपत्र हा हरविला/गहाळ झाला असून कबूल केले आहे. तरी सदर जिमनीवर अथक प्रयत्नानंतरही शोधून सापडण्यासारखा अगर तिचे एखाद्या भागावर कोणाचाही नाही. म्हणून दि. १३/०५/२०१९ रोजीस पो-कोणत्याही प्रकारचा हक्क, दावा लीस तक्रार दाखल केली आहे. कोणत्याही असल्यास त्यांनी तो निम्नस्वाक्षरीकारांना व्यक्ती किंवा व्यक्तींस सदर फ्लॅटच्या विरोधात त्यांच्या १११, पहिला मजला, कोणताही दावा, हक्क असल्यामुळे दिनांक कपाडिया हाऊस गावठण, विरार प., २९/०५/१९८५ रोजीच्या कराराची मूळ प्रत ताब्यात असल्यास त्यांनी तसे लिखितस्वरूपात ता. वसई, जि. पालघर येथील कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारास या कार्यालयात ही नोटीस प्रसिद्ध झालेच्या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ तारखेपासून १४ दिवसांचे आंत सर्व 🛮 दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, जर कागदपत्रासहित लेखी कळवावा, तसे न उपरोक्त दिलेल्या वेळेत कोणताहा दावा किंवा केल्यास तशा प्रकारचा कोणाचाही |आक्षेप प्राप्त न झाल्यास **सदर फ्लंटचे** कसल्याही प्रकारे हक्क, हितसंबंध नाही नामाधिकार स्पष्ट असून सदर फ्लॅटच्या असे समजून किंवा कोणाचा असल्यास | संदर्भात दिनांक २९/०५/१९८५ रोजीच्या **सदर करारपत्राच्या संदर्भामध्ये** कोणाचाही तो सोड्न देण्यात आला आहे असे कोणताही दावा, हक्क नसल्याचे मानण्यात समजन सदर मिळकतीचा डेव्हलपमेंटचा

दि. १७.०५.२०१९

व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

सही/-आर. टी. पाठक वकील

१११, पहिला मजला, कपाडिया हाऊस, प्लॅटफॉर्म नं. १ जवळ, गावठाण रोड, विरार (प.)

# PUBLIC NOTICE

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI Exhibit No. 3 in Marji Application No. 160 of 2017 in Appeal St. 722 of 2017 in R.A.E. Suit No. 819/1194 of 2010

Kashmira Islam Shaikh, Adult Age 60 years, Occupation House wife, Room No. 1 & 1A, Ground Floor, Building No. 425, Noor Mohammad Baig Mohammad Compound, V.P. Road, J.S.S. Road,

श्री. भरत बी. पाठक

४०००६८

४०२ अमी दृष्टी सीएचएस लि.

संपर्क क्र. ९८२०५९९०६७

एस. व्ही. रोड, दिहसर (पूर्व), मुंबई,

.... Appellant Mumbai - 400 004. (Org. Defendant No. 2) . M/s. Yellow City Builders Pvt. Ltd., A Company registered under Company Act 1956,

having registered office at 326, Kailash Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (E), Mumbai - 400 078 through its constituted Attorney Shri. Misrilal Nagai Gupta Original Plaintiffs Roshan Ara, Adult

Age, Occupation and full name not known Room No. 1 & 1A, Ground Floor, Building No. 425, Noor Mohammad Baig Mohammad Compound, V.P. Road, J.S.S. Road, Mumbai - 400 004. Original Defendant No. 1 .... Respondents

The Respondent No. 1 abovenamed,

WHEREAS, the Appellant (Org. Defendant No. 2) abovenamed has taken out Application dated 22nd June, 2017 i.e. Marji Application No. 160 of 2017 against the Respondents praying therein that the delay of 2 days in filing of Appeal may be condoned, and for such other and further reliefs, as prayed in the said application.

In view of above, the Appellant (Org. Defendant No. 2) abovenamed has taken out an Application dated 3rd July, 2017 in the above Marji Application against the Respondents praying therein that pending the hearing and final disposal of this Appeal operation of Judgement & decree dated 3-5-2017 may be stayed, and for such other and further reliefs as prayed in the Application. You are hereby warned to appear before the Hon'ble Appellate Bench Presiding over Court Room No. 5, 2nd floor, Old Building, Court of Small Causes, L.T. Marg, Mumbai - 400 002, in person or by authorized Pleader duly instructed on the 18th June, 2019 at 2:45 pm., to show cause against the application, failing wherein, the said application will be heard and determined Ex-parte.

You may obtain copy of said application from court Room No. 5 of this court.

स्वाक्षरी / -

अधिकृत अधिकारी

Dated: 18th day of May, 2019. (SEAL) Place: Mumbai

Given under seal of the court. this 30th day of October, 2017. Registrar

# ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित अलिप्त आणि

CONTRO

PRINT.

Take notice that my client MR. UDAY

NARAYAN TAYSHETE, intending to sell

FLAT NO. 6, GROUND FLOOR, in the

building known as ISSAN

APARTMENTS in SAI ASHIRWAD CHS

LIMITED situated at NAHAR NAGAR

LIBERTY GARDEN, MALAD (WEST)

MUMBAI - 400064, admeasuring 350

sq. ft. built up area, along with shares

and interest in the capital of the

society covered under share certificate

no. 12 distinctive no. from 56 to 60,

with clear and marketable title free

from all encumbrances. Any person

having any right, title, interest, claim or

demand of any nature whatsoever in

respect of the said flat and share

certificate in any manner, is hereby

called upon to make the same known

in writing with documentary evidence

within 15 days from the date of

publication hereof to the undersigned,

failing which any such claim if any shall

be deemed to be waived and/or

abandoned and my client shal

proceed to conclude the sale in respect

601/602, Shailesh Apt, 6th Floor

Subhash Lane, Opp Daftary road

PLACE: MUMBAI. DATED: 18/05/2019

पब्लिक नोटीस

Malad (east) Mumbai- 400 097

Advocate R.S.Kedar

of the said flat.

कंटोल प्रिंट लिमिटेड

सीआयएन : एल२२२१९एमएच१९९१पीएलसी०५९८०० **नों. कार्यालय :** सी-१०६, हिंद सौराष्ट्र इंडस्ट्रीयल ईस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दू. : + ९१ २२ २८५९९०६५/६६९३८९००

वेब : <u>www.controlprint.com</u> । ई-मेल : <u>companysecretary@controlprint.com</u>

एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतार

-576 B		21	(।।च ।गच्याचा			0	(रु. लाखात)
अ.		4	आ	लेप्त		एक	त्रित
क्र.	तपशील	संपलेर्ल	ो तिमाही	संपले	ले वर्ष	संपले	ले वर्ष
	ustici	३१.०३.२०१९	३१.०३.२०१८	३१.०३.२०१९	३१.०३.२०१८	३१.०३.२०१९	३१.०३.२०१८
		लेखाप	गरिक्षित	लेखाप	रिक्षित	लेखापरिक्षित	
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	४,६१०.९५	४,५४३.४१	१७,५४३.१४	१७,४३७.०४	१७,५४३.१४	१७,४३७.०४
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक बाबीपूर्व)	७२८.८७	१,१६७.८१	३,३१२.०७	४,२४४.५३	३,२८१.७८	४,२१२.८४
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक बाबीपश्चात)	१,२३८.८७	८४९.३४	३,७६१.७४	३,८५१.२२	३,७३१.४५	३,८१९.५३
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक बाबीपश्चात)	९७७.५६	९३१.७१	३,००४.९१	३,१६२.७१	२,९७४.६२	३,१३१.०२
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न						
	(कालावधीकरिता नफा/(तोटा) आणि इतर						
	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	९८०.६६	९३९.५६	३,००८.०१	३,१७०.५६	२,९७७.७३	३,१३८.८७
ξ.	समभाग भांडवल	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७
৩.	राखीव (मागीलवर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार						
	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)			१६,९२५.२४	१५,००९.०१	१६,६६८.८९	१४,७८२.९४
८.	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)*						
	मूलभूत:	*4.99	<b>*</b> ५.७२	१८.४०	१९.९९	१८.२१	१९.७९
	सौम्यिकृत:	*4.88	*4.62	१८.४०	89.99	१८.२१	१९.७९

- ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचा वरील एक उतारा आहे जो १६ मे, २०१९ रोजी त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आला आणि संचालक मंडळाटारे मंजर करण्यात आला आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेट्स) रेग्यलेशन्स २०१५ च्या रेग्यलेशन् ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजसकडे दाखल करण्यात आला. वरील सदर वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.controlprint.com आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट www.nseindia.com वर उपलब्ध आहे.
- सदर विवरण हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहीत कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस्) रुल्स २०१५ (इंड एएस) आणि प्रयोज्य इतर रिकम्राईज्ड अकाऊंटिंग प्रॅक्टीसेस आणि पॉलिसीजनसार तयार केले आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

बसंत काबरा

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ००१७६८०७

ठिकाण : मुंबई दिनांक : १६ मे, २०१९

 $\gg$ **MAHA**TRANSCO

## **TENDER NOTICE**

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors agencies on Mahatransco E-Tendering website <a href="https://srmetender.mahatransco.in/">https://srmetender.mahatransco.in/</a> for following works,

Sr. No.	REA NO	E-Tender No. & Description of Material	Due date & Time (Hrs.) for submission & Opening of Tender
1	7000012819	SE / EHV / O&M / CIR / KLW / TECH / Ten-07 / 19-20 E-Tender for the work of rearrangement of Transformer No. 2 LV for better reliability of supply and utilization of available 22kV spare indoor GIS bays at 220 / 22kV Kamba substation under EHV (O&M) Dn. Kalwa under EHV O&M Circle, Kalwa	Tender Downloading Dates & time. Tender Sale period.: From Dt. 18.05.2019, 10:00 Hrs to Dt.17.06.2019, 23:59 Hrs Technical Opening:- Dt. 18.06.2019 at 11: 00 Hrs (Onwards if possible) Commercial Opening:- Dt.19.06.2019. at 11:00 Hrs (Onwards if possible)
		Tender Fee	Rs. 500 + GST
		Estimated Cost	Rs. 22,81,604.00/-

Contact Person Executive Engineer / Dy. Exe. Engineer (O) Tel No. 022-27601916 / 27601845 & Mob No. 7506379055.

Note: All eligible Supplier / Contractors are mandated to get enrolled on SRM E-Tenders (New) portal of MSETCL. SUPERINTENDING ENGINEER

🙏 ॲक्सिस बँक लि.

एनपीसी १, तिसरा मजला, गिगाप्लेक्स बिल्डींग नं. १, प्लॉट नं. आय. टी. ५., एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, ऐरोली २ : एनपीसी १, तिसरा मजला, ऐरोली - ४०० ७०८

# ताबा नोटीस

ज्याअर्थी खाली सही करणार **ॲक्सिस बँक लि.** चे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार कंपनी, कर्जदार कंपनीचे संचालक/सह-कर्जदार/गहाणदार/जामीनदार १) मे. भारत एंटरप्रायजेस (कर्जदार कंपनी), २) श्री. अब्दल रशिद परिहार (कर्जदार कंपनीचे संचालक/जामीनदार/गहाणदार), ३) श्री. अर्शद रशिद परिहार (कर्जदार कंपनीचे संचालक/जामीनदार/गहाणदार), ४) श्री. अमीर रशिद परिहार (कर्जदार कंपनीचे संचालक/जामीनदार), ५) श्री. अझर रशिद परिहार (कर्जदार कंपनीचे संचालक/जामीनदार), ६) श्री. नासिर हुसैन परिहार (जामीनदार/गहाणदार), ७) सौ. रुक्साना नासिर परिहार (जामीनदार/गहाणदार), ८) सौ. वहिदा रशिद परिहार (जामीनदार/गहाणदार) यांना दि. १९/०३/२०१८ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बॅकेला दि. १७/०२/२०१८ रोजी येणे असलेली रक्कम रु. १,४०,८७,११४.५५/ – (रु. एक कोटी चाळीस लाख सत्त्याऐंशी हजार एकशे चौदा आणि पैसे पंचावन्न फक्त) अधिक करारात नमूद केल्यानुसार त्यावरील नोटीसीच्या तारखेपासूनचे व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करेपर्यंतचा खर्च अशी सर्व रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आंत परत करावी.

कर्जदार कंपनी, कर्जदार कंपनीचे संचालक/सह-कर्जदार/गहाणदार/जामीनदार १) मे. भारत एंटरप्रायजेस (कर्जदार

कंपनी), २) श्री. अब्दल रशिद परिहार (कर्जदार कंपनीचे संचालक/जामीनदार/गहाणदार), ३) श्री. अर्शद रशिद परिहार (कर्जदार कंपनीचे संचालक/जामीनदार), ४) श्री. आमीर रशिद परिहार (कर्जदार कंपनीचे संचालक/जामीनदार), ५) श्री. अझर रशिद परिहार (कर्जदार कंपनीचे संचालक/जामीनदार), ६) श्री. नासिर हुसैन परिहार (जामीनदार/गहाणदार), सौ. रुक्साना नासिर परिहार (जामीनदार/गहाणदार), ८) सौ. वहिदा रशिद परिहार (जामीनदार/गहाणदार) सदर रक्षम परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार/जामीनदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **दि. १६/०४/२०१९** रोजी **प्रत्यक्ष ताबा** घेतला आहे. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार/जामीनदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **ऑक्सस बँक लि.** यांना **दि. १७/०२/२०१८ रोजी येणे** असलेली रक्कम रु. १,४०,८७,११४.५५/ – (रु. एक कोटी चाळीस लाख सत्त्याऐंशी हजार एकशे चौदा आणि पैसे पंचावन्न फक्त) अधिक करारात नमूद केल्यानुसार नोटीसीच्या तारखेपासूनचे त्यावरील व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करेपर्यंतचा खर्च अशा सर्व रकमेच्या अधीन राहील.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

परिशिष्ट -।

स्थावर मालमत्तेचे परिशिष्ट –। : नासिर हुसेन परिहार आणि रुक्साना नासिर परिहार म्हणजेच (जामीनदार/गहाणदार) नं. ६ आणि ७ यांच्या मालकीची : फ्लॅट नं. १४०५, १४ वा मजला, 'मलखानी टॉवर्स' बिल्डींग, बी विंग, सी.टी.एस. नं. ६९ (भाग) आणि ६९/१ ते ६९/४१ आणि सी.टी.एस. नं. ६८ ए (भाग), सी.टी.एस. नं. ६८ ए/१ (भाग), सर्व जिमनीचे अंदाजे क्षेत्रफळ ५८५७.३२ चौ.मी. या जमिनीवर बांधण्यात आलेली आणि ६८/२ (भाग), गांव बांदिवली, बांदिवली हिल रोड, जोगेश्वरी (पश्चिम), नोंदणीकरण उपजिल्हा आणि जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ग्रेटर मुंबई येथे स्थित. फ्लॅटचे अंदाजे क्षेत्रफळ ५७७ चौ.फू.

स्थावर मालमत्तेचे परिशिष्ट –।। : अब्दुल रशिद परिहार आणि वहिदा रशिद परिहार म्हणजेच (जामीनदार/गहाणदार) नं. २ आणि ८ यांच्या मालकीची : फ्लॅट नं. १४०६, १४ वा मजला, 'मलखानी टॉवर्स' बिल्डींग, बी विंग, सी.टी.एस. नं. ६९ ('भाग) आणि ६९/१ ते ६९/४१ आणि सी.टी.एस. नं. ६८ ए (भाग), सी.टी.एस. नं. ६८ ए/१ (भाग) आणि ६८/२ (भाग), सर्व जिमनीचे अंदाजे क्षेत्रफळ ५८५७.३२ चौ.मी. या जमिनीवर बांधण्यात आलेली गांव बांदिवली, बांदिवली हिल रोड, जोगेश्वरी (पश्चिम), नोंदणीकरण उपजिल्हा आणि जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ग्रेटर मुंबई येथे स्थित. फ्लॅटचे अंदाजे क्षेत्रफळ ६२७ चौ.फू.

दिनांक: १८/०५/२०१९ ठिकाण : मुंबई

अधिकृत अधिकारी, ऑक्सिस बँक लि.

एल&टी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पूर्वीची इंडो पॅसिफिक हाउसिंग फायनान्स लिमिटेड एआयजी होम फायनान्स इंडिया लिमि. आणि विझमन होम्स लिमि.) नॉदणीकृत कार्यालय: ब्रिंदावन, प्लॉट क्र.177, सीएसटी शेड, कलिना, सांताकुझ (पूर्व), मुंबई-400 098. शाखा कार्यालय: मुंबई

सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

प्रभाराच्या अधीन राहील. कृपया नोंद घ्यावी की, पुढील सूचना जारी करण्यात येणार नाही.

कर्जदाराचे नाव/

कर्ज खाते क्रमांक

एलबीएमयूएम०००००४०१६२४

दिनांक : १७-०५-२०१९

ठिकाण: मुंबई



#### ताबा सूचना [नियम-8(1)]

जसे की, खालील स्वाक्षरी करणार एल&टी हाकसिंग फायनान्स लिमिटेडचा (पूर्वीची इंडो पॅसिफिक हावसिंग फायनान्स लिमिटेड एआयजी होम फायनान्स इंडिया लिमि. आणि विझमन होम्स लिमि.) अधिकत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस आणि एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियम, 2002 सोबत वाचले असता सदर कायद्यातील कलम 13(12) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून एक मागणी सूचना जारी केली असून त्याद्वारे कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स यांना सदर सूचना मिळाल्यापासून 60 दिवसांचे आत खाली नमुद्र करण्यात आलेल्या मागणी सूचनेत नमुद्र करण्यात आलेली रक्कम व मागणी सूचनेच्या तारखेपासून ते पैसे भरेपर्यंत/वसूल होईपर्यंत त्यावरील अधिक व्याज आणि इतर शुल्क इतक्या रकमेची परतफेड करण्यास सांगितले होते. कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स यांनी सदर रकमेची परतफेड न केल्यामुळे ह्यादारे कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स यांना आणि सर्वसाधारण जनतेला ह्यादारे सूचना देण्यात येत आहे की खालील स्वाक्षरी करणार यांनी ह्या सूचने संदर्भात सदर नियम कमल 8 सोबत वाचलेअसता सदर कायद्यातील करम 13 अन्वयं त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खाली वर्णन करण्यात आलेल्या मालयनेचा प्रतिकात्मक ताबा धेतला आहे

कर्ज खाते	कर्जदार/सहकर्जदार		मा	ताबा	
क्रमांक	आणि गॅरेन्टर्स	गहाण मालमत्तेचा तपशिल	दिनांक	थकित रक्कम (र)	घेतल्याची तारीख व प्रकार
MUMHL17001531	राकेश कुमार चक्रवर्ती     मनोरमा चक्रवर्ती	फ्लेंट क्र.34, 3रा मजला, सी विंग, रुईया पार्क सीएचएसएल, जनाईन रामजी म्हात्रे मार्ग, मोरागाय, जुद्दू, मुंबई–400 049, महाराष्ट्र, मुंबई (उपनगर) भारत.ह्या मालमत्तेचे सर्व भाग व हिस्से.	13.03.2019	05/03/2019 रोजी स. 34857060.05/-	14.05.2019 (प्रतिकात्मक ताबा)
MUMHL14001393 आणि MUMHL14001241	<ol> <li>मोहंमद अन्जुम खोमेकर</li> <li>मोहंमद शादाब खोपेकर</li> </ol>	फ्लेंट क्र. 701/702, अल हमिद बिल्डिंग, ब्राह्मण वारी, विनोवा भायेनगर जवळ, कुर्ला, मुंबई, महाराष्ट्र, मुंबई (उपनगर भारत) ह्या मालमत्तेचे सर्व भाग व हिस्से.	19.02.2019	14/02/2019 रोजी स. 4953119.1/-	15.05.2019 (प्रतिकात्मक ताबा)

कर्जदार/सहकर्जदार आणि गेरेन्टर्स यांना खास करून आणि सर्वसाधारण जनतेला याद्वारे सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार न करण्याची खबरदारीची सचना देण्यात येत आहे आणि सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार केल्यास तो एल्क्क्टी हाकसिंग फायनान्स लिमिटेड यांना मागणी सूचनेत नमूद करण्यात आलेली रक्कम आणि त्यासोबत मागणी सूचनेपासून ते पैसे अदा करेपर्यंत/वस्त्ल होईपर्यंत अधिक व्याज व इतर

शुल्क इत्यादी भरण्याच्या अधीन असेल. दिनांक: 18.05.2019 करिता एल&टी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड विकाण: मुंबई

# MADHUSUDAN SECURITIES LIMITED

CIN: L18109MH1983PLC029929 REGD. Office: 37 National Storage Building, Plot No. 424-B,

Nr Johnson & Johnson Building, S.B. Road, Mahim(w), Mumbai 400 016. EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH. 2019

31-03-2019	04 40 0040		ed		
Audited	31-12-2018 Unaudited	31-03-2018 Audited	31-03-2019 Audited	31-03-2018 Audited	
249	3,000	-	5,059	1,37,865	
(2,91,119)	(1,95,787)	(8,04,356)	(10,87,737)	(15,22,282)	
(2,91,119)	(1,95,787)	(8,04,356)	(10,87,737)	(15,22,282)	
27,322	8,364	34,573	40,472	88,729	
2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400	
	0 2		4		
			8,53,67,831	8,64,14,990	
(0.10)	(0.07)	(0.30)	(0.41)	(0.56)	
(0.10)	(0.07)	(0.30)	(0.41)	(0.56)	
	249 (2,91,119) (2,91,119) 27,322 2,55,26,400 (0.10)	249 3,000 (2,91,119) (1,95,787) (2,91,119) (1,95,787) 27,322 8,364 2,55,26,400 2,55,26,400 (0.10) (0.07)	249     3,000     -       (2,91,119)     (1,95,787)     (8,04,356)       (2,91,119)     (1,95,787)     (8,04,356)       27,322     8,364     34,573       2,55,26,400     2,55,26,400     2,55,26,400       (0.10)     (0.07)     (0.30)	249     3,000     -     5,059       (2,91,119)     (1,95,787)     (8,04,356)     (10,87,737)       (2,91,119)     (1,95,787)     (8,04,356)     (10,87,737)       27,322     8,364     34,573     40,472       2,55,26,400     2,55,26,400     2,55,26,400     2,55,26,400       8,53,67,831       (0.10)     (0.07)     (0.30)     (0.41)	

Notes:

1 The above unaudited financial Results for the quarter ended 31st March, 2019 were reviewed by the Audit Committee and

approved by the Board of Directors at their Meeting held on 17th May, 2019. 2 The income of Company comprises of trading in securities and accordingly there are no reportable segments.

3 The 61,42,847 equity Shares of Rs.10/- each issued as part consideration other than cash to Primus Retail Pvt Ltd. for Business Transfer Agreement (BTA) dated 04/02/2011, had been restrained for transfer of its Brand & Business by the Hon'ble High Court. Hence, due to non perofrmance by Primus Retail PVt Ltd. of their obligation, BTA Agreement stands cancelled and the shares issued are foreited by the Company which shall be reissued after statutory approvals from respective authorities &

Compliance in due course. 4 Figures of the previous year / periods have been re-arranged / regrouped, whenever considered necessary.

**Chairman / Director** 

Place: Mumbai

Date: 17.05.2019

For & on behalf of the Board